

die Schuld, wer wird dem geben, der nicht (zuvor) gab *Ācṣ. Çr. 2,18,3.* so wird die verdorbene Stelle zu bessern sein. — 3) *Jmd ehren: संभृत (= संमानित Comm.)* *Bhāg. P. 10,80,26.*

भ्र 1) vgl. noch *असुं, तनू.*

भ्रण 4) a) भ्रणे हि भवान् शक्तः फलानां मरुतामपि *das Tragen* so v. a. *Bringen, Verschaffen* *R. 7,76,32. Comm. ergänzt अभ्रणस्य* (aus dem Vorhergehenden) zu भ्रणे und दाने zu फलानाम्.

भ्रणीय, वृष्टम्बक *KATHĀS. 53,163.*

भ्रत 4) *MĀLATĪM. 2,12.*

भ्रतरोह् m. n. pr. eines Mannes *KATHĀS. 112,18. ०क 23.*

भ्रुकच्छ 1) N. pr. einer Gegend *VARĀH. BRH. S. 69,11. ०निवासिन् MBh. 2,1830* nach der Lesart der ed. Bomb. st. *मरुकच्छ* der ed. Calc. *मरु* ist auch die v. l. an allen 3 Stellen der *VARĀH. BRH. S.* — Vgl. *Βαρυγαζα.*

भ्रन 3) adj. röstend, bratend so v. a. zu *Nichte machend: कामानाम्* *Bhāg. P. 10,87,44.*

भ्रतर् 1) *रुचि* *Çr. 9,17.*

भ्रतर्त्र adj. seinen Ernährer mordend; davon nom. abstr. *०त्र n. MBh. 2,2123.*

भ्रतर्दारक *SĀH. D. 172,9. ०दारिका 11.*

भ्रतर्करि *SARVADARĢANAS. 143,12. — Vgl. करि.*

भ्रतर्स् mit *अप्य ausschellen: ०भ्रतर्स्य KATHĀS. 112,213. ०भ्रतर्सित 113,1.*

— *नि, ०भ्रतर्सयन् PĀNĪKĀT. 220,2* fehlerhaft für *निर्भ* ०.

— *विनिस् ausschellen: विनिर्भ्रतर्स्य R. 7,34,11. Bhāg. P. 10,4,7.*

भ्रतर्सन, f. *आ SĀH. D. 461. 488.*

भ्रष्टव्य s. u. 1. *धञ्.*

भ्रत् mit *निस् betrachten, im Prākṛit निम्बालस्रती MĀLĀV. 3,9.*

भ्रत् 1) auch *भ्रत्ती f. KATHĀS. 84,9. 104,97. 207. भ्रत् n. auch Bez. einer Pfeilspitze von besonderer Form ÇĀRĀṄG. PADDH. 80,64* bei AUFRECHT, *HALĀJ. Ind. u. Grāyā;* vgl. *द्विभ्रत्क.* — 6) adj. = *भ्र, शिव TRĪK. 1,1,113; vgl. मञ् 3).*

भ्रत् 3) m. n. pr. eines mythischen Wesens *VARĀH. BRH. S. 53,45.*

भ्रत्क 1) *UTTARARĀMAK. 33,19 (43,1) = MĀLATĪM. 145,14.*

भ्रत्नयति *Ind. St. 10,312.*

भ्रत्नीय, युष्माभिरेतद्भो सद्यो भ्रत्नीयं च नान्यथा so v. a. *und ihr dürft nicht zugeben, dass dieses anders geschehe, KATHĀS. 108,184.*

भ्रत्न्मन्यु vgl. *भुमन्यु, भूमन्यु.*

भ्रत्तर Megh. 60.

भ्रत्तव्य, भ्रत्तव्यं गृह्णातैतं द्वितीयमनये सुतम् so muss es geschehen, empfangen u. s. w. *KATHĀS. 51,92.*

भ्रत्तव्य vgl. *यद्भ्रत्तव्य.*

भ्रत्तव्यद्रोप genauer eine Erklärung, dass man mit Etwas, welches möglicher Weise eintreffen könnte, nicht einverstanden sei. Beispiel *Spr. 5131.*

भ्रत् 1) f) *KATHĀS. 52,339. 58,58. 61,245. — i) अ ० KATHĀS. 53,35. 57,48.* Hierher auch *28,24,* welches unter *g)* steht.

भ्रत् *Asche भ्रत्सि Bhāg. P. 10,6,7.*

भ्रत्सि m. ein Knotenpunkt der Sternbilder, so heissen die letzten

*Viertel der Nakshatra Ācleshā, Ġjeshthā und Revati, SŪBJAS. 11,21. fg.*

भ्रत्त्वा 1) *Sack: केम ० mit Gold KATHĀS. 64,30.*

भ्रत्मता, भ्रत्मता नीतम् *R. 7,27,50.*

भ्रत्मराशीकर in einen Haufen (राशि) *Asche (भ्रत्मन्) verwandeln: ०कृत R. 1,41,30.*

भ्रत्मीकर, ०कृत्वा *R. 7,67,21.*

भ्रत्मीभाव m. das zu-Asche-Werden: ०भावे गताः zu *Asche geworden KATHĀS. 72,399. ०भावमवाप्तवान् 76,19.*

1. भा 1) füge eine glänzende Erscheinung sein, eine hervorragende Stellung einnehmen hinzu. *एषामर्थवतां मध्ये वृत्तस्यो ऽपि न भाम्पकम् KATHĀS. 73,23. भात glänzend, leuchtend Bhāg. P. 10,13,48.*

— *अव erscheinen Bhāg. P. 11,2,38.*

— *आ, आभात glänzend Bhāg. P. 12,9,23. erschienen, sich zeigend, offenbar geworden 10,82,46. 84,24.*

— *उद् Ind. St. 9,144.*

— *निस् erglänzen R. 7,32,57. निर्भात erschienen, offenbar geworden Bhāg. P. 10,69,38.*

— *विनिस् erglänzen R. 7,69,38.*

— *वि 1) erglänzen so v. a. einen Glanz erhalten, schmuck erscheinen: शशिना च निशा निशया च शशी शशिना निशया च विभाति नभः । पयसा कमलं कमलेन पयः पयसा कमलेन विभाति सरः ॥ zu BHARTR. 1,38.*

2. भाक्त 1) *SĀH. D. 342,16. — भाक्त a follower BENFEY NACH RAGH. 11,2; hier ist aber लब्धवर्षाभाक्तम् = लब्धवर्षाभाक् तम्.*

1. भागै (so ist zu lesen) 1) *g) Z. 1* lies *दिशिभागं.*

भागधेय 1) *Los, Schicksal: अपरवृत्त ० adj. dessen Schicksal sich nimmer wendet, ein Unglücksvogel VIKR. 33,10. Z. 10* lies (तपस्विनां) st. (राज्ञो).

भागवत 2) *Bhāg. P. 12,1,16.*

भागिन् *Bhāg. P. 11,23,24. कर्मणाम् 27,54. — Vgl. noch मक्त्वा ०.*

भाग्यवता (von भाग्यवत्) f. *das Glücklichein SĀH. D. 107,14.*

भाजन 1) *शेषं पर्यङ्कभाजनम् (so die ed. Bomb.) MBh. 3,15815.*

भाटि *Hurenlohn KATHĀS. 61,171. 175. fg. 93,34. 124,178. fg.*

भाण्ड 3) a) *नीलीरसपरिपूर्णा मक्त्वाभाण्डम् KŪBEL PĀNĪKĀT. 62,25. Vgl. भित्ता ०. — d) vgl. तन्त्री ०. — e) Waare KATHĀS. 34,123 (m. pl.). Kapital 37,144.*

भाण्डक 1) *Topf KATHĀS. 61,93. Vgl. मृत्पान्ना ०. — 3) am Ende eines adj. comp. Waare KATHĀS. 32,318.*

भाण्डपति *PĀNĪKĀT. 66,25.*

भाण्डवाच्य n. = *वाच्यभाण्ड = भाण्ड 3) d) BHAR. NĀTĪJA. 34,33.*

भाण्डागार *Schatzkammer KATHĀS. 53,27. 74,60. Schatz 101,142.*

भाण्डागारिक *KATHĀS. 63,157. fg. 73,28.*

भाण्डायन m. patron. *UTTARARĀMAK. 71,1 (91,7).*

भाण्डारिक *KATHĀS. 63,159.*

भाण्डारि 1) *Bhāg. P. 10,19,13. ०क 22.*

भाति *das Einleuchten, zur -Vorstellung-Kommen, Erkenntniss (= प्र-तोति Comm.) Bhāg. P. 11,28,7.*

भान, füge das zur-Vorstellung-Kommen, Erkenntniss hinzu.

भानु 1) *g)* eines Sohnes des *Kṛshṇa Bhāg. P. 10,61,10. 90,33.* eines Schülers des *Çāṃkarākārja LA. (II) 87,17. — h)* Titel der Kapitel im